

Shalimar Productions Limited

September 11, 2021

BSE Limited

Corporate Relationship Department, 1st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Ref:

Scrip ID: SHALPRO

Scrip Code:

<u>512499</u>

Sub:

Submission of clippings of the Notice of AGM published in the newspapers

Dear Sir,

Please find enclosed herewith copy of the notice of Annual General Meeting, Book Closure and Evoting published in the English and Marathi newspapers i.e. "Active Times" and "Mumbai Lakshdeep" dated September 09, 2021.

Please acknowledge and take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

FOR SHALIMAR PRODUCTIONS LIMITED

(Tilokchand Kothan Director 00413627

Encl.: As above

ACTIVE TIMES

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) Mr. Shripad G. Bhogaonkar, 2) Smt. Sudha Govindrao Bhogaogkar is the joint Owner in respect of Flat No. 404, Bldg. No.8, Sadguru Complex, Bldg No.5,6,7 and B CHS Ltd., Near Kanakia Police Station, Beverly Park, Mira Road (East), Dist. Thane– 401107 . Smt. Sudha Govindrao Bhogaonkar has expired or 31/12/2013 at Ashwini Critical HEART Care, Leaving behind her legal heir Mi Shripad G. Bhogaonkar (Son), who intents to transfer the flat (which is jointly on himself and his late mother's name) to

All the hanks financial institution nerso Etc. are hereby requested to intimate to my client/or me as their counsel about any claim mortgage, lien, charge or created any type of loan, sale deed, gift deed etc. whatsoever regarding legal heirs of flat premises with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will b eated that nothing objections or claim is their over it . Santosh Kumar Singh Date: 09/09/2021 (Advocate High Court Off. No. 4, Sarogi Appt. Near Kanakia Police Station

Mira Road (E) Thane - 401107

PUBLIC NOTICE that My Client MR. PARESH C. ASHAR MRS. REENA P. ASHAR & MS. CHHAYA MRS. REENA P. ASHAR & MS. CHHAYA ASHAR, joint owners of flat situated at Flat No. D-802, 8th floor, Royal Classic Co.op. Housing Soceity Ltd., New Link Road, Andheri (W), Mumbai -400 053, bearing CTS No. 621, admeasuring area 492 Built up area and they has purchased from MESSRS PRAMUKH DEVELOPMENTON wide agreement for sale PRAMUKH DEVELOPMENT CORPORATION, vide agreement for sale dated 25/02/2004, that sale agreement and share certificate bearing share certificate no. 299, the above said has lost/misplaced by my client and they has loge complaint to AMBOLI Police Station, dated 07/09/2021, N.C. No. 1391/2021. If any person has any objection abovesaid room the same be brought within 07 days from date of publication of notice to the undersioned with publication of notice to the undersigned with cogent evidence else letter no claims o whatsoever in nature shall be entertained.
Sanjay S. Pandey
Date: 09/09/2021 (Advocate High Court)
Off: R.NO.5, Technical Area J.B. Nagar, Marol Pipe

PUBLIC NOTICE

Line, Andheri (East), Mumbai - 400 059.

SHRI JASWANTLAL SHANTILAL SHAH Member/ Owner Flat No. C-19 Om Gordhan Baug Co.operative Housing Society Ltd., Jamli Gali Borivali (West), Mumbai- 400092 Holding Share Certificate No. 19 Distinctive Nos. 91 to 95 & Was Expired on Dated 14/03/1995 Withou making Nomination for the same Their Legal Heirs Has Applied t Society About transfer of the said Shares/ Flat on own name. If anyone is having any Claim/ Objection should contact/ write to the Society Secretary within **15 (Fifteen) days.** There afte no claim will be considered & the society will proceed for the transfer.

For Om Gordhan Baug CHS Ltd Sd/- Hon. Secretary Place: Mumbai Date: 09/09/202

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Nirmala R Balsara, member in respect of Flat No. 403 having below mentioned address, died or 25/05/2020. Mr. Chetankumar Rashmikan Balsara, the legal heir of the said deceased member has applied for membership i respect of said Flat No. 403.

The society hereby invites claims o objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest o the deceased members in the capital , Property of the society for transferring the said Flat No. 403 to Mr. Chetankuma Rashmikant Balsara within a period of fifteer days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society between 8.00 p.m. to 9.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares an interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye -Laws of the society.

Hon. Secretary Charkop Arihant Co-op. Hsg. Soc. Ltd. RDP3, Plot No. 280, CHP/1, Charkop Kandivali West, Mumbai 40006 Place : Mumbai Date: 09/09/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Rajanikant J Joshi who was member of Flat No. 503 or 5th floor, having below mentioned address died on 09/06/2018 without making an nomination, Mrs. Sweta Tapan Sampat, the legal heir of the said deceased member ha applied for membership in respect of said Flat No. 503 on 5th floor

The society hereby invites claims of objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital Property of the society for transferring th said Flat No. 503 to Mrs. Sweta Tapai Sampat within a period of fifteen days from the date of publication of Notice and contac the Hon. Secretary of the society between 8.00 p.m. to 9.00 p.m.

If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye I aws of the society.

> Dani Avenue Co-op, Hsg. Soc. Ltd. 2/10, Narsing Lane, Goraswadi, Mala West, Mumbai 400064

Date: 09/09/2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No.1404 Building No.A, Fourteenth Floor, or Sai Samarpan Co-Op. Hsg. Soc. Ltd., at Maheshwari Bhavan Road, Near Nev Fire Station, 150 Feet Road, Bhayander (W), Dist. Thane, is in the name of Shr Mitul Kiritkumar Shah, Smt. Hema Mitul Shah. Shri Kiritkumar Natwarla Shah & Smt. Vandana Kiritkumar Shah But Smt. Vandana Kiritkumar Shah expired on 27/02/2020, and as one of he legal heir Shri Kiritkumar Natwarlal Shah have applied to the society for transfer of 25% share in the said Flat and the said shares on his name. All person/s having any claims can object in writing together with documentary evidence at A/104 New Shree Siddhivinayak CHS Ltd Station Road, Bhayander (W), Dist Thane - 401 101 within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims and the society will accept the application of which please take a note.

SUNIL B. GARODIA (Advocate, High Court, Mumbai) Place: Bhayander Date: 09.09.2021

PUBLIC NOTICE Notice is hereby given that, Late Ilaben Balwantrai Vyas & Late Balwantrai Mohanlal Vyas ("Deceased owners"). were owners of Flat No.F-2/10, adm. Area 430 Sq ft. Bt up Area, 2ndFloor, F-wing, "SUNDER MILAN CHS LTD, Sunder Nagar, C.T.S. No. 33/17 Village o Chinchavali, Near Malad S.V. Road, Malad (West) Mumbai -400064 ("Said Flat"). Now Joshi Alka Umesh & Archarya Bhairavi Pinakin, only legal heirs of said leceased owners approached to Bank of Maharashtra fo loaning facility by offering security of said Flat. Any person having claim/s of what so ever nature in respecf said Flat/agreements, hereby called upon to lodge their claim to undersigned with documentary proof within 4 days from date hereof, failing which, it shall be presume no claim exists.

Adv AJIT M. RAJGOLE. Vishal CHS Ltd, Plot No.207/C-7, Gorai 2 Borivali West, Mumbai 400 091. M.9619391811 Place - Mumbai Date - 09.09.2021

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Vinod Chamanlal Shah who was member of Flat No. 101 on 1st floor, having below mentioned address, died on 07/08/2021. 1) Smt. Sarla Vinod Shah 2) Mr. Komil Vinodkumar Shah 3) Mr. Mitul Vinod Shah, the legal heirs of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No. 101

on 1st floor in our society The society hereby invites claims or objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital Property of the society for transferring th said Flat No. 101 on 1st floor to 1) 1) Smt. Sarla Vinod Shah 2) Mr. Komil Vinodkuma Shah 3) Mr. Mitul Vinod Shah within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the

society between 8.00 p.m. to 9.00 p.m.
If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and capital / property of the society in such manner as are provided under the Bye

Hon. Secretar Dani Avenue Co-op. Hsg. Soc. Ltd. 2/10, Narsing Lane, Goraswadi, Malad West, Mumbai 400064 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that ADITYA HARESH SARAIYA who is son of HARESH TARACHAND SARAIYA and MEENA HARESH SARAIYA and the said ADITYA HARESH SARAIYA along with his wife HETA ADITYA SARIYA and their two children are living abroad for the last more than 20 years and do not keep any elation with me and after demise of m first wife MEENA I. married to MANJU and having a son AKAIN HARESH SARAIYA who is looking after and taking my care. In the circumstances I hereb isown ADITYA HARESH SARAIYA and his wife and children and debarred ther from claiming any share in my propert hich will belongs to my wife MANJU HARESH SARAIYA and son AKAIN HARESH SARAIYA only and no one else shall have any claim over my estate effect or things as it is my self acquire roperty and therefore PEOPLE AT ARGE are hereby informed to place or ecord my intention of debarring the said ADITYA HARESH SARAIYA and his wife and children from claiming any right in respect of my any properties being m

Sd/- Haresh Tarachand Saraiv Through Advocate Mr. N.R. Pandey Add: Bhandarkar Bhavan, Court Land Borivali (West), Mumbai-400093

Mobile No. 9869049486

Date: 09/09/202 Public Notice

Member of the Evershine Greens Co-operative Housing Society Ltd. having, address at Flat N CB-302, New Link Road, Oshiwara, Andher West, Mumbai- 400102 and holding flat tenement No. CB- 302 in the building of the society, died on 17-03-2020 without making any omination. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital /property of the society within period of 15 days from the publication of this ice with conies of such documents and oth proofs in support of his / her their claims objections for transfer of shares and interest o the deceased member in the capital/ property of he society. If no claim/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interes of the deceased member in the capital propert of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims objections, if any received by the society for the ransfer of shares and interest of the decease member in the capital /property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 11 am to 6 pm form the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and behalf of The Evershine Co-operative Housing Society Ltd.

Place: Mumbai Date: 09/09/2021

PUBLIC NOTICE

This is to bring to the notice of publ large that I, NAVIN POPATLAL GALA, I am the owner of a shop No 21 situated in Kanyakumari C.H.S. Ltd situated at Plot No. 662, Sir M. V. Marq Andheri (East), Mumbai - 400069 Further I am unable to trace my original Share Certificate which was issued by the above said society towards the said shop having Share Certificate/Register no. 21, containing 5 shares of Rs. 50 each, bearing distinctive Share no. 000101 to 000105 (both inclusive) in the name of my father Mr Popatlal Visha Gala. Further I believe that the said Share Certificate has either beer lost / misplaced or has been stolen, and the same is not traceable even after me putting in a lot of efforts to find the same and therefore I have approached the said society to issue me a duplicate Share Certificate.

Any person/s having any objection/s and/or claim/s of any nature whatsoever towards the said society issuing me a duplicate Share Original Share Certificate is/are required to make the same known to the undersigned in writing with proof thereof within a period of fifteen (15)days from the date of publication hereof, failing which, the exclusive rights and interest with respect to the said abovementioned Share Certificate shall be effectively retained by me and the society will issue me a duplicate Share Certificate without any reference to such claim/s if any, and the same will

be considered as duly waived. Place : Mumbai Dated: 09th day of September, 2021 Issued by: NAVIN POPATLAL GALA Shop No 21, Kanyakumari C.H.S. Ltd, M. V. Road, Andheri (East), Mumbai- 400 069



PUBLIC NOTICE

Shanushali a member of the Neelkanth Co.o. Housing Society Ltd., Plot No. 09, Sector 03 <u>Ghansoli, Navi Mumbai - 400701</u> and holding Shop No. 07 in the building of the Society, ha reported to the Society that the Original Share Certificate bearing No.68 for 5 (Five) Share pearing Nos. From 336 to 340 has been lost nisplaced and application has been made for duplicate Share Certificate.

The Society hereby invites claims and objection rom claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of thi notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Neelkanth Co.or lousing Society Ltd., Plot No.09, Sector 03 hansoli, Navi Mumbai-400701 if no claim biections are received within the period rescribed above, the Society shall be free to ssue duplicate Share Certificate in such manne as is provided under the bye-laws of the Society The claims/objections, if any, received by th Society shall be dealt with in the manne rovided under the bye-laws of the Society. opy of the registered bye-laws of the Society i vailable for inspection by the claimants objectors, with the Secretary of the Society petween 10.00 AM to 4.00 PM on working days from the date of the publication of the notice till the date of expiry of its period

For and on behalf of Neelkanth Co.op Housing Society Ltd Place: Mumbai (Hon. Secretary) Date: 09-09-2021

PUBLIC NOTICE

NOTICE that SMT. USHA KAMLESH MODI, is owner and possession of Flat No. 602, on 06th Floor in the "A" Wing, Building No. 10 admeasuring 436 sq.ft Carpet area, in th society known as Ashish Complex Building No. 10 Co.Op.Hsg.Soc.Ltd. situated at C. S. C. Road No. 04, Dahisa (East), Mumbai– 400 068, hereinafte eferred to as "THE SAID Flat" and holding rights, title and interest and shares issued by Ashish Comple. Building No. 10 Co.Op.Hsg.Soc.Ltd including Five Shares of Rs.250/- each bearing Distinctive No. 176 to 180, vid Share Certificate No. 36,. (THE SAID SHARES).

That Original Builder Agreemen Dated 22nd Day of November, 1994 **Between M/S. GOYAI** PROPERTIES & ESTATES Pvt Ltd., (THE BUILDER) and MR KAMLESH V. MODI (THE PURCHESER), which is misplaced of vide Missing Register. No 2188/2021 to Dahisar police Station of Dtd. 07th day of September, 2021.

Any person or persons having ar claim, right, title or interest against sai Flat or any part thereof by way of Sale mortgage (equitable or otherwise exchange, transfer, inheritance, lease easements, tenancy, lien, licence, gift bequest, trust, maintenance, possessio ncumbrance or any attachment charg under any statutory laws or otherwis howsoever are requested to make th same known in writing along with th upporting documents or any evidence to the address given below within th period of 14 days from the date of publication hereof, failing which th said Flat and said shares will declared a free from all encumbrances or Liabilit without reference to any such claims an the same if any will be deemed to have been waived or abandoned.

Dated this 09th day of September, 2021 Mr. Prashant A. Rane

Advocate, High Court. Chamber: Office No.02, 01st Floor, Firnar Tower, S.V.Road, Opp. Dahis Police Station, Above Kaveri Gold, Dahisar East, Mumbai – 400 068.

SHALIMAR PRODUCTIONS LIMITED egd. Off.: -A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-Off Link Road, Andheri (w), Mumbai-400053 Tel: 022-65501200, Website: www.shalimarpro.com

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION lotice is hereby given that the 36th Annual General deeting (AGM) of the Company will be held of Vednesday, 29th September, 2021at 12:00 p.m. A-9, Shree Siddhivinayak Plaza, Plot No. B-31, O ink Road, Andheri (West) Mumbai - 400053, Indi o transact the business and special business a to transact the business and special business as mentioned in the notice convening the said AGM. In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration, Rules, 2014 ("Rules"), the Company is providing electronic voting ("Remote e-voting") facility to nembers to enable them to cast their vote lectronically. The Members may cast their vote ising the electronic voting system from a place ther than the venue of the Meeting ('remote e toting'). The remote e-Voting platform is provided by lational Securities Depository Limited ("NSDL"). The cut-off date for identifying the Shareholders for etermining the eligibility to vote by remote e-voting

acility or at the Meeting by Ballot will be Wednesda September 22, 2021. eptember 22, 2021.
person, whose name appears in the register of the lembers/Beneficial owners as on the cut-off date.
September 22, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the meeting. For Remote e-Voting instructions at the meeting. For Kemotte e-Voting instructions members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting but before cut-off date may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the assword is also provided in the Notice of the Meeting available on Company's website and a www.evotingindia.com. The members who have case their vote by remote e-voting may attend the meeti but shall not be entitled to cast their vote again. Members are informed that (a) the Company has completed the dispatch of the Notice of the AGN nd Annual Reports containing, inter alia, the audited Accounts for the financial year ende March 31, 2021 and the Reports of Auditors of warrn 31, 2021 and the Reports of Auditor's June 30, 2021 and Directors thereon on September 03, 2021 through permitted modes. (b) Remote e-voting shall commence at 09.00 a.m. on Sunday September 26, 2021 and ends on 5.00 p.m. on Tuesday, September 28, 2021 (c) Remote e-Voting shall not allowed after 5.00 p.m. on September 30, 2021 and the Demote a vertice mediule shall be 2021 and the Remote e-voting module shall b January Hardward (1997) and the reafter (1997) and the reafter (2018) the Notice of the AGM and the Annual Report have been displayed on the Company's website www.shalimarpro.com (e) in case of any queries/grievances connected with e-Voting, members may refer "Frequently Asked Question (FADs) for sharpholders" and "a-Voting Uses nanual for shareholders" available at th ownload section of www.evotingindia.com

Download section of www.evolingindia.com
The Scrutinizer's report along with the results o
voting on the resolutions set out in the Notice of the
AGM shall be placed on the Company's websit
www.shalimarpro.com, within 48 hours from the
conclusion of the AGM and the results shall also be ommunicated to Stock Exchanges.

communicated to Stock Exchanges.

Notice is further given pursuant to Section 91 of the Act, 2013 and other applicable provisions, if any, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday. September 23, 2021 to September 29, 2021 (both days notusive) for the number of ACM of the Company for the number of ACM of the Company of the Notice of the Company of the Notice of the nclusive) for the purpose of AGM of the Co For Shalimar Productions Limited

(Tilokchand K

PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED (CIN: L28100MH1972PLC015817)

Registered Office: Old Motor Stand, Itwari, Nagpur, Mahatrashtra, 440008, Website: www.prabhusteel.in / Email Id: prabhu.steel@yahoo.com / Phone No: 0712-2768743

NOTICE OF 49th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 49th Annual General Meeting (AGM) of the PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED (the Company) will be held on Thursday, 30th September, 2021 at 11:00A.M.at Plot No 158 Small Factory Area Bagadganj Nagpur 440008 to transact the businesses as set out in the Notice of the AGM Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2021 have been sent in electronic modes to Members whose email IDs are registered with the Company Depository Participants(s). The Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip 2021 is also available on the website of the Company, at www.prabhusteel.ir The Company is pleased to provide to its members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e., 23rd September, 2021, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the AGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM.

The remote e-voting period will commence on Monday, 27th September 2021 at 9.00 a.m. and will end on Wednesday, 29th September 2021. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Wednesday, 29th September 2021. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently. The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM. Members, who have cast their vote through e-voting, may participate in the AGM but shall not beallowed to vote again in the meeting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e., 23rd September, 2021, may obtain the USER ID and Password by sending a request at https://www.evoting.nsdl.com or prabhu.steel@yahoo.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

The Notice of AGM is available on the Company's website www.prabhusteel.in and also on theNSDL's website https://www.evoting.nsdl.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 24th September 2021 to Thursday, 30th September2021 (both days inclusive) for the purpose of AGM

By order of the Board For PRABHU STEEL INDUSTRIES LIMITED

DINESH GANGARAM AGRAWAL Place: Mumbai Director (DIN- 00291086

HARIYANA VENTURES LIMITED (CIN No:L99999MH1975PLC018080)

Registered Office:Old Motor Stand, Itwari, Nagpur, Maharashtra, 440008 Website: www.hariyanaventures.in / Email: hariyanametals@gmail.com / Phone: 0712-2768743.

NOTICE OF 46th ANNUAL GENERAL MEETING **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that the 46th Annual General Meeting (AGM) of HARIYANA VENTURES LIMITED (the Company) will be held on Thursday, 30th September, 2021 at 09:30A.M.at Plot No 158 Small Factory Area Bagadganj Nagpur 440008 to transac the businesses as set out in the Notice of the AGM.

Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2021 have been sent in electronic modes to Members whose email IDs are registered with the Company Depository Participants(s). The Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip 2021 is also available on the website of the Company, at www.hariyanaventures.in The Company is pleased to provide to its members the facility to exercise their vote b electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff datei.e.,23rd September, 2021, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the AGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting a well as voting at the AGM.

The remote e-voting period will commence on Monday, 27th September 2021 at 9.00 a.m. and will end on Wednesday, 29th September 2021. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Wednesday, 29th September 2021. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot modify it subsequently The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM. Members, who have cast their vote through e-voting, may participate in the AGM but shall not beallowed to vote again in the meeting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e., 23th September, 2021, may obtain the USER ID and Password by sending a request at https://www.evoting.nsdl.com or hariyanametals@gmail.com. However, if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

. The Notice of AGM is available on the Company's website www.hariyanaventures.ii and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 24th September 2021 to Thursday, 30th September 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. By order of the Board For HARIYANA VENTURES LIMITED

Place: Mumba HARISH GANGARAM AGRAWAL Date: 08.09.2021

MULTIPLUS HOLDINGS LIMITED

CIN: L65990MH1982PLC026425 Regd. Office: — 101, B Wing, Bhaveshwar Plaza, L B S Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400 086 Tel. No.: 022-25005046 Email: multiplusholdings@rediffmail.com., Website: http://multiplusholdings.com/

NOTICE

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday , 30th SEPTEMBER,2021 at 3.30 P.M.. at — 101, B Wing, Bhaveshwar Plaza, L B S Marg, Ghatkopar (W), Mumbai - 400 086, to transact the business as set out in the Notice of AGM. The said Notice along with Proxy form, Attendance Slip and Annual Report inter-alia containing Directors' Report and Audited Financial Statements has been dispatched to all the Members at their registered addresses or email-IDs on or before -8th September ,2021 and the same is available on the website of the company at http://multiplusholdings.com/. The Notice of AGM along with e-Voting instructions is also available on the website of National Services depositor Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

A member entitled to attend and vote at the meeting is entitled to appoint a proxy to attend and vote instead of himself/herself and the proxy need not be a member of the Company, Proxies in order to be effective, should be deposited at the Registered Office of the Company, duly completed and signed, not less than 48 hours before the commencement of the AGM.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and

Secretarial standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India

a) The Company is providing remote e-Voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolutions set out in the Notice of the AGM.

b) Day, Date and Time of commencement of remote e-Voting: Monday, 27th September,2021

c) Day, Date and Time of end of remote e-Voting: Wednesday, 29th September,2021

d) Cut-off date: 23rd September,2021.

e) Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company afte the dispatch of AGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. 23rd Septem may obtain Login ID and password by sending request at evoting@nsdl.co.in o info@bigshareonline.com or multiplusholdings@rediffmail.com.

The members who will be attending the AGM and who have not cast their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights at the AGM. The facility for voting through Tablet based e-Voting system and / or through polling paper shall be made available at the venue of the AGM.

The Members are requested to note that:

held on 30th September,2021.

Date: 05/09/2021

Remote e-Voting modules shall be disabled by NSDL for voting after 05.00 p.m. or 29th September, 2021.

The members who have already cast their vote through remote e-Voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Members holding shares in physical or in dematerialized form as on 23rd September,2021. shall

only be entitled to avail the facility of remote e-Voting or voting through Tablet based e-Voting system and/or through polling paper at the AGM. The members are requested to follow the instructions for e-Voting mentioned in the separate sheet attached to the Notice. For any query / grievances in relation to e-Voting, Members may write to NSDL at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or call on Toll free No.: 1800-222-990.

has been appointed as the Scrutinizer for overseeing / conducting the remote e-Voting and the voting process in a fair and transparent manner. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 24th September,2021 to Thursday, 30th September,2021 (both days inclusive), for the purpose Of Annual General Meeting to b

Ms. Shubham Agarwal Goval, Practicing Company Secretary (CP No. 10640 and FCS 8192)

The result of the e-Voting / voting at AGM through Tablet based e-Voting system and / or through polling paper shall be declared on or before 2nd October 2021. The results declared, along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website and communicated to stock exchanges where the Company's shares are listed. By Order of the Board

For, Multiplus Holdings Ltd

JIGNESH R. SHETH

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE PRIYANKA TOWER CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Parasik Nagar, Old Mumbai-Pune Road, Kalwa (W.), Tal-Thane, Dist-Thane Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following

property. The next hearing is kept on - 11/10/2021 at 3:30 p.m.

Respondents- M/s Parsik Builders and Developers Through
Partner, Shri. Gopinath Patil, Shri. Ranjit Patil, Shri. Ramdas Bhoir, Shri. Namdev Bhoir, Shri. Pundalik Bhoir, Shri. Mohan Kavale, Shri. Shyan Kavale, Shri. Uday Kavale, Shri. Vishwanath Bhoir, Smt. Barkubai Bhoir Smt. Babybai Bhoir, Smt. Sitabai Patil, Smt. Sonibai Joshi, Vikrant Co Op. Hsg. Soc. Ltd., New Supriya Co. Op. Hsg. Soc. Ltd and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and furthe action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit writter say on Email Id - <u>ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com</u>

Description of the property
Mouje - Parsik, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area	
-	Gat No. 48	-	-	1520 Sq. Mtrs.	
O(() (D) - 1 -	ALDER L Design				

Office of District Deputy Registrar. Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
Market, Thane (W), Dist - Thane

Sd/-

Competent Authority & District Dy.

Registrar Co.Op. Societies, Than

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE RAHIM CO-OP. HSG. SOC. LTD.

Pin Code:-400 602.

Tel:-022 25331486

Date: 08/09/2021

Add :- B Building, Falah Complex, Near Lake Plaza, Kausa, Talavpali, Mumbra, Dist-Thane-400 612

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Fransfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 07/10/2021 at 12:00 p.m. Respondents- Smt. Munira Fakki, Shri. Almaas Fakki, Shri. Tasleen

Fakki, Smt. Guljar Abdul Rahman Fakki, Smt. Hanifa Mustafa Jaware Shri. Sadik Jawre, Smt. Karima Abdul Rahman Fakki, Smt. Nadira Nawab Khot, M/s. Falah Group Enterprises, Shri. Ruab Ali M. A. Khan, Shri. Shaukat Ali Kitabullah, Shri. Khurseed Ahmed G. Chaudhary, Shri Tarabunnisa A. A. Chaudhary, Shri. Mohammad. Aslam M. H. Śheikh Shri. Nabi Raham S. Khan, Shri. Barkat Ali M. A. Khan, Shri. Abdu Shamed S. A. Chaudhary, Shri. Alimullah M. H. Sheikh, Shri. Garibullah K. M. Chaudhary and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Due to present Covid-19 pandemic situation, you may submit written say on Email Id - ddr.tna@gmail.com, ddr.tna20@gmail.com

Description of the property -Mouje - Kausa, Tal. & Dist. Thane

l	Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
	•	47/2/D	-	-	1907.25 Sq. Mtrs Plus Undivided Share of Reserved Garden 336.24 Sq.Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegatable
Market, Thane (W), Dist - Thane Sd/-Pin Code:-400 602. Competent Authority & District Dy Tel:-022 25331486. Date: 08/09/2021 Registrar Co.Op. Societies, Thane

the Notice of the AGM.

Place: Mumbai

Date: 08.09.2021

RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED (CIN No: L15310MH1991PLC064563) Registered Office: Plot No C 17 / 2, Midc, Industrial Area, District Raigad, Taloja

Maharashtra, 410208. Website: www.rishabhdighasteel.com / Email: info@rishabhdighasteel.com / Phone: 022-23481585/23488559

> NOTICE OF 30th ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Rishabh Digha Steel And Allied Products Limited (the Company) will be held on Thursday, 30th September, 2021 at 09:30 A.M. at No C 17/2, Midc. Industrial Area District Raigad, Taloja, Maharashtra, 410208 to transact the businesses as set out in

Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2021 have been sent in electronic modes to Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participants(s). The Notice of the AGM, Annual Report and Attendance Slic 2021 is also available on the website of the Company, at www.rishabhdighasteel.com. The Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cutoff date i.e. 23" September, 2021, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the AGM. A person whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM.

The remote e-voting period will commence at 9.00 a.m. on Monday, 27th September 2021 at 9.00 a.m. and will end on Wednesday, 29th September 2021. The remote e-voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Wednesday 29th September 2021. Once the vote on a resolution is cast by the member, the membe cannot modify it subsequently.

The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM Members, who have cast their vote through e-voting, may participate in the AGM but shall not beallowed to vote again in the meeting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September 2021, may obtain the USER ID and Password by sending a request at https://www.evoting.nsdl.com or info@rishabhdighasteel.com. However if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.

The Notice of AGM is available on the Company's website www.rishabhdighasteel.com and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 24th September 2021 to Thursday, 30th September 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. By order of the Board

For Rishabh Digha Steel And Allied Products Limited Mr. Ashok Maganlal Mehta

Managing Director (DIN: 00163206)

ODYSSEY CORPORATION LIMITED (CIN No: L67190MH1995PLC085403) Registered Office: 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West)

Mumbai 400067 Maharashtra, India, Website: www.odvssevcorp.in / **Email:** odysseycl9999@gmail.com / **Phone:** 022-26241111/04.

NOTICE OF 26th ANNUAL GENERAL MEETING. **E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that the 26th Annual General Meeting (AGM) of the Odyssey Corporation Limited (the Company) will be held on Thursday, 30th September, 2021 at 09:30 A.M. at 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West), Mumbai 400067 Maharashtra. India to transact the businesses as set out in the Notice

Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip for 2021 have been sent in electronic modes to Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participants(s). The Notice of the AGM, Annual Report and Attendance Slip 2021 is also available on the website of the Company, at www.odysseycorp.in. The Company is pleased to provide to its Members the facility to exercise their vote by electronic means (e-voting) on the businesses as set out in the Notice of the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut -off date i.e. 23rd September, 2021, may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of the AGM. A person whose name is ecorded in the Register of members or in the Register of Beneficial owners maintained by Depositories as on cut-off date only shall be entitled to avail facility of remote -voting as well as voting at the AGM.

The remote e-voting period will commence at 9.00 a.m. on Monday. September 27 2021 and will end at 5.00 p.m on Wednesday, September 29, 2021. The remote -voting module shall be disabled for voting at 5.00 p.m. on Wednesday, September 29, 2021. Once the vote on a resolution is cast by the member, the member cannot

The voting facility shall also be made available at the AGM and Members attending the AGM who have not cast their vote by e-voting shall be eligible to vote at the AGM. Members, who have cast their vote through e-voting, may participate in the AGM but shall not be allowed to vote again in the meeting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as of the cut-off date i.e. 23rd September, 2021, may obtain the USER ID and Password by sending a request at https://www.evoting.nsdl.com or odysseycl9999@gmail.com. However if a person is already registered with NSDL for remote e-voting then existing user ID and

The Notice of AGM is available on the Company's website www.odysseycorp.in and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com.

password can be used for casting vote.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 24th September, 2021 to Thursday, 30th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. By order of the Board

For Odyssey Corporation Limited

Hiten Ramniklal Mehta Director (DIN- 01875252)

Place: Mumbai Date: 08.09.2021

मूर्ती विक्रीसाठी पाच ठिकाणी स्टॉल, व्यापाऱ्यांची होणार धावपळ

सोलापूर , दि८ (हिंदुस्थान समाचार) ः गणेशोत्सवानिमि त्त गणेश मूर्ती, पूजा साहित्य विक्री, मंडप मारण्यास परवानगी देण्याची मागणी व्यापाऱ्यांची होती. महापालिकेने शहरात पाच ठिकाणी मूर्ती विक्री करण्यासाठी स्टॉल उभारण्यास परवानगी दिली आहे. १० बाय १० मारण्यास परवानगी असून पाच हजार रूपये फी असेल, अशी माहिती

महापालिकेच्या वतीने देण्यात आली. टिळक चौकात मंडप मारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तेथील व्यापाऱ्यांची होती. याबाबत म हापालिकेने निर्णय घेतला नाही.

गणेशोत्सवासाठी विविध शहरात ठिकाणी गणेश मूर्तीची विक्री करण्यात येत आहे. टिळक चौक, मधला मारुती, चाटी गल्ली भांडी गल्ली, नवी पेठ, ७० फूट रोड, अशोक चौक आदी भागात बाजारपेठ मुख्य असून, तेथे साहित्य खरेदीसाठी दिसून येत आहे. गणेशोत्सवापेक्षा गौरी पूजनाची तयारी

असल्याचे दिसून येत आहे. टिळक चौक परिसरात गौरी मूर्ती, मकरा साहित्य घेणे, गौरी स्टॅंड खरेदी साहित्याने आदी भरली बाजारपेठ आहे. टिळक चौकात मार्केट असल्याने तेथे मंडप मारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होती. महापालिकेच्या

वतीने अधिकृत निर्णय जाहीर झाला नाही.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील लसीकरण बंद राहणार

दि.८ ठाणे, (हिंदुर-थान सम ाचार) : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

नागरिकांची गैरसोय

होवू नये यासाठी ठाणे शहरातील सर्व केंद्रावरील लसीकरण दिनांक १०, ११, १४, १६ व १९ सप्टेंबर रोजी बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे महापौर आवाहन नरेश गणपत म्हरके महापालिका आणि डॉ. आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे. संपूर्ण राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यापार्श्वभूम ीवर नागरिकांनी सणासुदीच्या काळात

घराबाहेर पडल्यावर त्यांची गैरसोय होवू नये यासाठी केंद्रावरील सर्व लसीकरण दिनांक १०, ११, १४, १६ व १९ सप्टेंबर, २०२१ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

लसीकरणासाठी

PUBLIC NOTICE

SHRI JASWANTLAL SHANTILAL SHAH Member/ Owner Flat No. C-19 Om Gordhan Baug Co.operative Housing Society Ltd., Jamli Gali Borivali (West), Mumbai- 400092 Holding Share Certificate No. 19 Distinctive Nos. 91 to 95 & Was Expired on Dated 14/03/1995 Without naking Nomination for the same Their Legal Heirs Has Applied to Society About transfer of the said Shares/ Flat on own name. If anyone is having any Claim/ Objection should contact/ write to the Society Secretar within **15 (Fifteen) days.** There afte no claim will be considered & the ociety will proceed for the transfer. For Om Gordhan Baug CHS Ltd

Sd/- Hon. Secretary Date: 09/09/202

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ९०७/९०८, देव प्लाझा एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मंबई-४०००५८. दूर.क.:०२२-६७४२४८१५,

वेबसाईट www mahacorn in ईमेल:mcl@visagar.com सीआयएन: एल७११००एमएच१९८२पीएलसी०२८७५

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग

व पुस्तक बंद करण्याची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **महाराष्ट्र कॉपॉरेश लिमिटेड**ची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २५ सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.००वा. ९०७/९०८, दे प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई–४०००५८, महाराष्ट्र नारत या ठिकाणी एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमध रण्याकरिता होणार आहे

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपन व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम ्वचरपान प प्रसारान जावानिन, २०१८ व्या निव २० सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीन ॉशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल मार्फत एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद ठरावांवर विद्यु स्वरूपाने अर्थात रिमोट ईं–वोटिंगने मत देण्याकरित कपनीने सुविधा दिलेली आहे. सदस्यांना सभेच्या ठिकाण यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत स्वरुपात त्यांचे मत देता येईल. सभेत बॅलेटने किंवा रिमोट ई–वोटिंगने म याच्या पात्रता निश्चितीसाठी भागधारकांची निश्चित ारीख बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ आहे.

नोंद दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ रोजी लाभार्थी मालकांच नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांन रेमोट ई–वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिकार असेल रिमोट ई–वोटिंग माहितीसाठी सदस्यांनी एजीएम सूचनेच संदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परंतु नोंद दिनांव एजीएम सूचना वितरणाकरिता नोंद् दिनांकापुर्वी कंपनीचे जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनंत गठवुन रिमोट ई-वोटिंगकरिता त्यांचे लॉगईन तपशित प्राप्त करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यार्च सविस्तर प्रक्रिया कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या सभेच्य सूचनेत आणि www.evotingindia.com क उपलब्ध आहे. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देत

दस्यांना सुचित करण्यात येत आहे की, (अ) एजीए सूचना व वार्षिक अहवाल तसेच ३१ मार्च, २०२१ रोजं लेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित अहवाल आपि यावरील ३० जून, २०२१ रोजीचा संचालक ।परिक्षकांचा अहवाल विहित पद्धतीने ३ सप्टेंबर, २०२ रोजी पाठविण्यात आला आहे. (ब) रिमोट ई–वोटिं ालावधी रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा गरंभ होईल आणि मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोर्ज यं.५.००वा. समाप्त होईल. (क) २८ सप्टेंबर, २०२ रोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. तद्नंतर मतदान मान्य असणा नाही. (ड) एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य www.mahacorp.in वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ई ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यार www.evotingindia.com च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वन्टर्ल आस्क्ड क्वेश्चन्सचा संदर्भ घ्यावा.

नपासनिसांचा अहवाल तसेच एजीएमच्या सचनेत नम उरावांवरील मतदानाचा निकाल केंपनीच्य www.mahacorp.in वेबसाईट वर एजीएम समाप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविले जाईल.

. येथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्य कलम ९१ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

तिलोकचंद कोठारी

दिनांक: ०९.०९.२०२९ ठिकाण: मुंबई डीआयएन:००४१३६२७

शालिमार प्रॉडक्शन्स लिमिटेड

दणीकृत कार्यालय: ए–९, श्री सिद्धीविनायक प्लाझ लॉट क्र. बी–३१, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई– ४०००५३. दूर.क्र.:०२२-६५५०१२०० वेबसाईट:www.shalimarpro.com इंमेल:contact@shalimarpro.com सीआयएन: एल०११११एएच१९८५पीएलसी२२८५०८

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, शालिमार प्रॉडक्शन लिमिटेडची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २ स्तिनिट्या रूदेवा नामक राजावारी राजा कुवारी, र सन्देश, २०२१ रोजी दु १२.००वा. ए-९, श्री सिद्धीविनायव प्लाझा, प्लॉट क्र. बी-३१, लिंक रोड, अंधेरी (प.) मुंबई–४०००५३, भारत या ठिकाणी एजीएम सूचनेत नमुर षयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

पनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंप भगा फायदा २०१३ च्या फिल्म १००८ सहमाप्या प्रभग यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम) सुधारितप्रमाणे सूचित करण्यात येत आहे की, कंपनीने शनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) पनीने सविधा दिलेली आहे. सदस्यांना सभेच्या तिकाण यतिरिक्त अन्य ठिकाणाहून विद्युत स्वरुपात त्यांचे म देता येईल. सभेत बॅलेटने किंवा रिमोट ई-वोटिंगने म गच्या पात्रता निश्चितीसाठी भागधारकांची निश्चि . गरीख बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ आहे.

नोंद दिनांक २२ सप्टेंबर, २०२१ रोजी लाभार्थी मालकां द प्रिताम २२ सन्दर्भ, २०२१ राजा लानाचा नालका द पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांन मोट ई–वोटिंग तसेच सभेत मतदानाचा अधिकार असेल भोट ई-वोटिंग माहितीसाठी सदस्यांनी एजीएम सूचने रनाट इन्याला नाहुताताठा सदस्याना रजारन सूयनव मंदर्भ घ्यावा. सूचना वितरणानंतर परंतु नोंद दिनांव ग्रजीएम सूचना वितरणाकरिता नोंद दिनांकापुर्वी कंपनीन जर एखादी व्यक्ती सदस्य झाले असल्यास त्यांनं evoting@nsdl.co.in वर कंपनीकडे विनर्त गठवृन रिमोट ई-वोटिंगकरिता त्यांचे लॉगईन तपशिल् करावे. युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याच भूचनेत आणि www.evotingindia.com व ांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देत

चुना व वार्षिक अहवाल तसेच ३१ मार्च, २०२१ रोजी पंपलेल्या वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित अहवाल आणि यावरील ३० जून, २०२१ रोजीचा संचालक व स्वापरिक्षकांचा अहवाल विहित पद्धतीने ३ सप्टेंबर, २०२१ ोजी पाठविण्यात आला आहे. (ब) रिमोट ई–वोटिंग् ग्रालावधी रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा गरंभ होईल आणि मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१ रोज प्रायं.५.००वा. समाप्त होईल. (क) २८ सप्टेंबर, २०२ ोजी सायं.५.००वा. नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई वोटिंग बंद केले जाईल. तदनंतर मतदान मान्य असणा नाही. (ड) एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य www.shalimarpro.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. (ई) ई-वोटिंगबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यार www.evotingindia.com च्या डाऊनलो क्शनवर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्ठन्टल स्कड क्रेश्चन्सचा संदर्भ घ्यावा.

ासनिसांचा अहवाल तसेच एजीएमच्या सूचनेत नमु रावांवरील मतदानाचा निकाल कंपनीच्य vww.shalimarpro.com वेबसाईटवर एजीए माप्तीपासून ४८ तासात प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉव म्सचेंजेसकडे कळविले जाईल.

लम ९१ नुसार कंपनीच्या एजीएमनिमित्त गुरुवार, २) २१ ते २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिव माविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक

गहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. मंडळाच्या आदेशान्वय शालिमार प्रॉडक्शन्स लिमिटेडकरित

दिनांक: ०९.०९.२०२१ संचालव डीआयएन:००४१३६२७

डाटामॅटिकस ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड

, नोंदणीकृत कार्यालय : नॉलेज सेंटर, प्लॉट नंबर - ५८, रस्ता क्रमांक १७. एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३. भारत दूरध्वनी क्रमांक : + ९१ (२२) ६१०२ ००००/१/२ फॅक्स : + ९१ (२२) २८३४ ३६६९

सीआयएन: L72200MH1987PLC045205 संकेतस्थळ : www.datamatics.com । ईमेल : investorsdatamatics.com

३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

बाद्वारे कळविण्यात येते की डाटामॅटिकस ग्लोबल सर्विहंसेस लिम्टेड ("कंपनी") वांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") गुरुवार, दिनांक ३० सप्टेंबर २०१२ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार सकाळी ११.०० वाजता विहांओं कॉन्फरिसंग ("इतिसी")/अन्य मान्यताप्रास दृक्षण्य मान्यताप्रास दृक्षण्य मान्यताप्रास दृक्षण्य मान्यताप्रास दृक्षण्य मान्यताप्रास दृक्षण्य मान्यताप्रास प्रभव्य मान्यताप्रास प्रभव्य सुवनेमधील विषयानुरूप तसेच कंपनी कायदा २०१३ मधील आवश्यक त्या तत्तुरी तसेच त्या अतर्गत वर्ताच्यात आलेलं विविध नियम बाना अनुसरून सेची (लिस्टिंग ऑक्लिगोशन्स अर्ड डिस्क्लोजर रिकाएसपॅस्ट्र) नियम २०१५ (सेची लिस्टिंग रिप्सुलेशन) तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० (दिनांकीत १ एरेक्ट) अर्गाक समान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० (दिनांकीत १ परे १०२०) आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २०/ २०२१ (दिनांकीत १ परे एरेक्ट) अर्गाक सामन्य परिपत्रक क्रमांक २०/ २०२१ (दिनांकीत १ परे परे) अर्गाक सामन्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ (स्वानीत १०० अर्ग) सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ (स्वानीत १०० अर्ग) सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ (स्वानीत १०० अर्ग) सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०२१ (स्वानीत १०) स्वर्णा सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०११ (स्वानीत १०० अर्ग) सामान्य परिपत्रक क्रमांक १०/ २०१० (स्वानीत १०० अर्ग) सामान्य परिपत्रक क्रमांक स्वर्ण परिपत्रक क्रमांक स्वर्ण (स्वर्ण) स्वर्ण स्वर्ण स्वर्ण स्वर्ण स्वर्ण स्वर्ण स्वर्ण स्वर्ण स्वर्ण सामान्य स्वर्ण स् २०२१ आणि सेबी परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ / सीएफडी / सीएमडी १/ सीआयआर /पी / २०२०/ ७९ दिनांकीत १२ ग् २०२० जी सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेली आहेत यांच्या अनुसार होणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण संधेची सचना आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिताचा वार्षिक अहवाल यांच्या दलेक्टॉनि भावक करवानार तथा पुरान प्राप्त प्राप्त भाव परित्या होते. यह विशेष क्षेत्र में भावकिता वार्या कर अध्यक्ष विश्व अ अपि अमा समासदीना पाठीवणवात वेणार आहेत ज्या समासदीचे इं मैल तपशील कंपनी / आरटीए / डिपाशिंडरीज बांच्याकडे स सर्टेबर २०११ रोजी नॉट्गीकृत आहेत. सदील पत्रके कंपनीचे संकतस्वक <u>www.datamatics.com</u> येथे त्याच प्रमाणे स्टीक एक्सवें वार्यों सहेतस्वक वीपासहें तिरोहित वार्ये सहेतस्वक <u>www.bseindia.com</u> आणे जंजनल स्टीक एकस्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ <u>www.nseindia.com</u> येथे त्याच प्रमाणे नेजनल सिक्युरिटी डिपाशिंटरीज लिमिटेड (एनएसडीएल) जावे ं-मतदान संकेतस्थळ <u>www.evoling.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सेवी परिपत्रके आणि एमसीए परिपत्रके शंच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत सभासदांना पाठविण्याची आवश्यकत नेलंबित करण्यात आली आहे. त्यामुळे सदरील पत्रकांच्या प्रत्यक्ष प्रति देण्यात येणार नाहीत.

सभासदांना दरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा उपलब हमातदाना रूस्प इन्मातृत जायवा उपराध्य करण द्रण्याता जायव चागक तस्त्रवादाण तमच्या दूरच्या इन्मातृत जायवा उपराध् करून देण्याता ठेणने एत्पस्त्रविण्य चांची सेवा पेतली आहे. वार्षिक सर्वसाधाण सभेत विद्धाओं कॉन्फरितिया (लेसी) / अन मान्यताप्राप्त टुकश्राच्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माय्यमातृत उपस्थित राहण्यासाठी तसेच ईन्मतदानासाठी प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या, सुचनेत देण्यात येत आहे. जर आपला ई-मेल तपशील यापूर्वीच कंपनी / डिपॉझिटरी यांच्याकडे नॉदणीकृत असेल तर ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी आवश्यक असलेले लॉग इन क्रेडेन्शियल्स आपल्याला ई-मेलच्या माध्यमातून आपल्या ई भेल पत्थावर पार्टिकियात वेत आहेत. समासदांना आवाहन काण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेत नमूर केलेल्या पदतींचा अवलंब करून आपले ई-मेल तपशील तांदणीकृत करून च्यावेत. कृषया नींद प्याची की तेब लगा इन क्रेडेवियल्स बार्षिक सर्वसाधारण समेल विडीओ कॉन्स्टोसींग (वरीसी) / अन्य मान्यताधान हुक्शाव्य माध्यमें (अर्फ्स्टीए) यांच्या माध्यमातृत उपस्थित राहण्यासाठी तसेच बार्षिक सर्वसाधारण सभेच्या दास्यान ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठी आवश्यक आहेत.

ज्या सभासतंकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल तपशील / मोबाईल क्रमांक / पॅनकार्ड क्रमांक / बैंक मैंडेट / नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिआरंग सर्व्हिस तपशील कंपनीकडे सादर केलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी हा तपशील आपले विनंती पत्र त्यासह पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत, रह केलेला मूळ धनादेश ज्यावर सभासदाचे नाव का त्याना हा तपशाल आपर विनता पर त्यावह पनकाडचा स्वयसावाकाव हात, द करलाला मुद्ध क्यांतर, समास्तव नाव नाव नमूद्द असेल आणा पासबुकचों बंक साक्षाकित ग्रत ए वातिपाकांच नाव दिनित क्यांतर समास्तव नाव नमूद्ध असेल आणा पासबुकचों बंक साक्षाकित ग्रत ए वातिपाकांच वात्रित करणार स्टेटमेंट आरो संसर्व डाटामेंटिकस बिद्धनंस सोल्युक्तस तिमिटेड बांच्याकडे स्तरिंद क्रमांक बी -५, गार्ट बी, क्रांस तेन, एमआबाडीसी, (अंधेमें पूर्व), मुंबई ४०० ०९३ ; ईल आवडी depositorydalamaticsbpm.com दूरवानी क्रमांक + ९१ २२ ६६७१ २१५१ येथे आरत करून नीरणीक अध्यावत क्यांच्याकडे समामा इतेनद्वानिक स्वरूपात आहेत त्यांचा आवादान करण्यात येते की, त्यांनी आपस्या इंसेल तथातिल / मोबाईल क्रमांक / बँक में डेट / एवईसीएस तपशील वांच्यात काही बदल असत्यास त्यांच्या संबंधित डिपांडिटरी पार्टीसिपंटस ते नोंदणीकृत करण्यासाठी नोंदणीकृत / अद्ययावत करून घ्यावेत. वरील प्रमाणे नमूद केलेली माहिती ही कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी आणि हितासाठी एमसीए परिपत्रके आणि सेबी लिस्टिंग

ग्युलेशन्स त्यासह वाचा सेबी परिपत्रके यांच्या अनुसार देण्यात येत आहे.

दिव्या कुमात ईव्हीपी, मुख्य विधी अधिकारी आणि कंपनी सचिव दिनांक : ८ सप्टेंबर २०२१

PUBLIC NOTICE

General Public is hereby informed that my client Mr. Ganesh Vitthal Mane ha purchased flat premises located at C-406, 4th Floor, Karveer Nagar CHS Ltd S. N. Dube Road, Rawalpada, Dahisar Village, Dahisar (East) Mumbai - 40006 rom <mark>Mr. Daji Shantaram Harmalkar, Mr. Daji Shantaram Harmalkar</mark> had purchased said flat premises from Miss. Kanchan R. Chimbulkar, Chair Agreement in respect of said flat premises, executed between M/s. Ami Developers & Miss Kanchan R. Chimbulkar vide Agreement for Sale Registration No. BBJ-664/95 Dated 16/02/1995 has been missed placed. Any person who finds said Agreement or Title document shall intimate to undersigned & if any person, Bank Financial Institution having any claim or righ over in respect of said Flat Premises by way of inheritance, share, sale mortgage, lien, license, gift, possession or encumbrance howsoever of otherwise or having above agreement/s is hereby called upon to intimate t undersigned within 15 days from date of publication of this notice of his such claim of any with all supporting documents failing which the transaction in favo of our client shall be completed without reference to such claim & the claims, any such person shall be treated as has waived his/ her claim and not binding of Sd/- MR. RAJU L. MISTRY ADVOCATE HIGH COURT

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०८.०९.२०२१

C/o Shop No.5, Plot No. 82, Omkar Building, Opp. Pragati School Place: Mumba Gorai II, Borivali (West), Mumbai- 400091 Mobile No.: 9833191476, Email: rlmistry@gmail.con

PUBLIC NOTICE

Mrs. Mrudula Surendra Sheth, a member of the E-2 HIGHWAY PARK Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai 400101, and holding Flat No.114-C, in the building of the society, died on 24/01/2017 without making any nomination. Mr. Mukul Surendra Sheth has made an application for the phase of the despectation for the phase of the ph ransfer of the shares of the deceased member to his name. Mr. Mukul Surendra Sheth has represented that he has lost the following original titl

documents pertaining to the said Flat and that he has applied to the Society for issue of a uplicate share certificate in place of the lost share certificate:a) Agreement for Sale dated 9th July, 1991, between M/s Doshi & Delvadia

Associates, and Mr. Ajit M. Raval and Ms. Kiran Bala; Agreement for Sale dated 30th August, 1993, between Mr. Ajit M. Raval and Ms. Kiran Bala in favour of Mr. Dharmasukh Laxmidas Chothani and Ms. Lata

Dharmasukh Chothani; Deed of Exchange dated 31/05/2002 between Mrs. Mrudula Surendra Sheth and Mr. Dharmasukh Laxmidas Chothani and Ms. Lata Dharmasukh Chothani;

d) Share Certificate No. 069, Distinctive Nos. from 0341 to 0345 pertaining to Fla No.C-114.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or othe claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dea with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of E-2 HIGHWAY PARK CHS Ltd 09.09.2021 Hon. Secretary

या द्वारे कळविणेत येते की, श्री, अनंत निळकंठ मालवणकर, रा. ११०/२ उत्कर्ष चाळ, शिवसेना शाख क्र. ८६ जवळ, डवरी नगर, गे. न. १, वाकोला ब्रिज, साताकुझ (पूर्व) मुंबई—५५. हे कार्यरत गिरणी कामगार दि. ३०/०६/२०१२ रोजी मयत झाले.

मृत्यूपश्चात त्यांना पुढे नमुद केलेप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

अ. क्र.	(विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)	वय	मृत व्यक्तीशी नाते
ζ.	अनिता अनंत मालवणकर	६५	पत्नी
₹.	अतूल अनंत मालवणकर	88	मुलगा
₹.	वैभव अनंत मालवणकर	४३	मुलगा
उसन न	सर वारसांना उक्त नमर वाक्ती पश्चात त्यांच्या निवन वेतन	/ हाँ क	तेती / पॉली.इंट फंड

७४८ 'ग्नूप पारताचा ७४८ 'ग्नूप प्यपता परवात त्याच्या 'ग्नूप पत्तन/ वर्क ०वा/ प्राव्हांबट फर्ड /अनुकंपा तत्वासाठी (शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने). म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळयाचा लाभ मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस

दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अधेरी यांचेकडे केला आहे. त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय दादाभाई नौरोजी रोड, अधेरी (प) मुंबई – ४०००५८ याचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसात संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत

नावः अनिता अनंत मालवणकर रा. ११०/२ उत्कर्ष चाळ. शिवसेना शाखा क्र. ८६ जवळ डवरी नगर, गे. न. १, वाकोला ब्रिज, साताक्रुझ (पूर्व) मुंबई – ५५

तिरुपती टायर्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः वी१/डी, उत्कर्ष को-ऑप. हीसिंग सोसायटी, एम.ए. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ दूर.:२८५१४२२१ ई-मेल: tirupatityres1988@gmail.com, वेबसाइट: www.tirupatityresItd.in,

सूचना ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **तिरुपती टायर्स लिमिटेड**ची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३१ मार्च . १२९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल तसेच लेखापरीक्षि वित्तीय अहवालासमवेत पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी गुरुवार ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दु.१.०० वाजता युनिट क्र.३१०, बी२बी सेन्टर को-ऑप. प्रिमायसेस सोसायटी लि. niचपाडा, लिंक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे आयोजित करण्यात येत आहे.

न्या सभासदांचे ई–मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नांदवलेले असतील त्यांना अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई तिदानाचे निर्देश, उपस्थिती पत्र एजीएमची सचना व २०२०–२०२१ करिताचा वार्षिक अहवाल ई–मेलदारे पाठवण्या माला आहे. सूट मिळालेली असल्याने या वर्षी कोणाही सभासदास या दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात येण गहीत. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.tirupatityresltd.in, वरही उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० तसेच भारतीय व्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन, २०१५ च्या विनिमयन ४४ (१ नंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सूचनेत विहित सर्व विषयांवर एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिव तदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपा

परोक्ष ई-मतदान) देण्याची सविधा उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे:

- परोक्ष ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.०० पासून सुरू होत असून बुधवार, २ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.०० वाजता संपेल. तत्पश्चात ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्या सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजीनुसार कंपनीच्य
- प्रदानित भागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पु त्याला ते बदलता येणार नाही. एखादी व्यक्तीने सूचनेच्या पाठवणीची निर्धारित अंतिम तारीख अर्थात २७ ऑगस्ट, २०२१ रोजीनुसार कंपनीचे . शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, २३ सप्टेंबर
- २०२१ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती कंपनीला tirupatityres1988@gmail.com येथे व एनएसडीएल यांना evoting@nsdl.co.in किंवा compliance@skylinera.com वर विनती पाठवून लॉगइन तपशील प्राप्त करू शकेल कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे मतदानास पात्र असलेले सभेस उपस्थित असलेले परंतु परोक्ष ई-मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क न बजावलेले सभासद एजीएममध्मे सूचनेत विहित सर्व विषयांवर आपले मतदान करू शकतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले
- सभासदही एजीएममध्मे उपस्थित राहू शकतील परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. सभासद मतदानाचा केवळ एकच प्रकार अर्थात परोक्ष ई-मतदानाद्वारे वा मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतील सभासदांनी दोन्हीही प्रकारे मतदान केलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मतदान वैध ठरेल व मतपत्रिकेद्वां

-मतदानासंदर्भात कोणतीही चौकशी वा शंका असल्यास तुम्ही https://www.evoting.nsdl.com च्या हेल्पसेक्श नंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual वाचावे

निकीता हार्दिक पारेख दिनांक: 0८.0९.२0२१

evoting@nsdl.co.in येथे ई-मेल लिहावा किंवा 1800-222-990 (टोल फ्री क्र) येथे संपर्क साधावा.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients are negotiating with Mr. Sanjay Pratapsingh Vishwasrao, Mrs. Sonali Ganesh Sawant, and Mrs. Bindiya Mohan Shetty, all legal heirs of late Mr. Pratapsingh Ramchandra Vishwasrao, who died on 14/08/2020 and wh was a member of the Shree Vishwas Co-Operative Housing Society Limited, having addres at Sir P.M.Road, Vile Parle East, Mumbai – 400057, for the purchase of Flat No.202 admeasuring 772 sq.ft, carpet area, situated on the 2nd floor of the Society (said Society resently standing in the name of the deceased Mr. Pratapsingh R. Vishwasrao

All persons having any claim in, to or upon the said Flat and the said shares, or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference. ed to have been waived and further action will be completed without any refe

Date : 09.09.2021 Place : Mumbai

M.R.Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400 101

संदीप (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१४९१एमएच२०८२पीएलसी३५०४९२ **नोंदणीकृत कार्यालय:** ३०१, पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम बीएचडी, महेंद्र

गार्डन्स, मुंबई-४०००६२. वेबसाईट:www.sandeepindia.org, ई-मेल:info@sandeepindia.org सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, **संदीप (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण

सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी स.१०.३०वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: ३०१ पीएल८९९/एफ, कॉर्पोरेट अरेना पिरामल नगर रोड, गोरेगाव पश्चिम बीएचडी, महेंद्र गार्डेन्स, मुंबई-४०००६३ येथे होणार आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नसार वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त २३ सप्टेंबर, २०२१ (गुरुवार) ते २९ सप्टेंबर, २०२१ (बुधवार) (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतर

वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या सूचनेसह वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना त्यांच्या नोंव पत्यावर दिनांक ०६ सप्टेंबर, २०२१ रोजी पाठविण्यात आले आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदा सहभागीदारकडे पत्र व्यवहाराच्या उद्देशाकरिता नोंद आहेत त्यांना ई-मेलसुद्धा पाठविले आहे. वास्तविव . गिधारणा असणारे आणि ज्यांचे ई–मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांनी एजीएम सूचना वार्षिक अहवाल प्राप्त ьरण्यासाठी (अ) स्वाक्षरी केलेली विनंतीपत्राची प्रत ज्यामध्ये फोलिओ क्र., नांव व सदस्याचे पत्ता, (ब) पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत, (क) कोणतेही दस्तावेज अर्थात आधारकार्ड. परवाना. मतदान ओळखपत्र गरपत्र इत्यादीची स्कॅन प्रत ओळखपुरावा म्हणून info@sandeepindia.org ई-मेलवर सादर करावे.

गिर्धारकांना येथे सुचित करण्यात येत आहे की, सभेची सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्य www.sandeepindia.org वेबसाईटवर उपलब्ध आहे.

म्युलेशन्स, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एनएसडीएलद्वारे देण्यात येणाऱ्या ई-वोटिंग सेवेमार्फत सदस्यान ई–वोटिंग सविधा दिलेली आहे. नोंद दिनांक अर्थात बधवार. २२ सप्टेंबर. २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरित वेद्युत स्वरुपात देता येईल. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०२४ चे नियम २० नुसार आवश्यव

-वोटिंग तपशील खालीलप्रमाणे: रिमोट ई-वोटिंग २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. २८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. नंतर ई-वोटिंग बंद केली जाईल. सूचना वेतरणानंतर जर कोणी व्यक्ती सदस्य झाली असल्यास आणि २२ सप्टेंबर, २०२१ रोजी भागधारणा घेतर्ल ासल्यास त्यांनी support@purvashare.com वर विनंती पाठवून युजरआयडी व पासवर्ड प्राप्त करावे. गोलिंग पेपरने मतदानाची सर्विधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी उपलब्ध होईल. जे सदस्य रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया संपर्क एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था जला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, मुंबई–४०००१३. दूर.:०२२–२४९९४७३६, ई–मेल **e**voting@nsdl.com.

-वोटिंग/वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅलेटने मतदानाचा निकाल ३० सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा त्यापुर्व घोषित केला जार्रल, तपामनीमांच्या अइवालामइ निकाल कंपनीच्या नोंटणीकृत कार्यालयात एमि.ट केले जार्रल तसेच कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा अपलोड केले जाईल आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक क्सचेंजकडे कळविले जाईल

> संचालक मंडळाच्या आदेशान्व संदीप (इंडिया) लिमिटेड रश्मी दालमिय व्यवस्थापकीय संचालिका

4/// MAPRO INDUSTRIES LIMITED

|CIN:L70101MH1973PLC020670| Regd. Office: 505, Corporate Corner, 5th Floor, Sunder Nagar, Malad (W), Mumbai - 400 064; Tel No: 91-22-28725764; Email Id: info@maproindustries.com; Website: www.maproindustries.com
NOTICE OF 49th ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the ANNUAL GENERAL MEETING of the Members of MAPRO NDUSTRIES LIMITED will be held on Thursday, September 30, 2021 at 11:30 A.M. at 505 Corporate Corner, Sunder Nagar, Malad (West), Mumbai - 400064 to transact the business as se ut in the Notice sent to the Members.

NOTICE is hereby further given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from 24th September, 2021 to 30th September, 2021 (both days inclusive).

Further it is informed that pursuant to the provisions of Section 108 of Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is providing its members facility to exercise their right to vote using an electronic voting system from a place other than the venue of the meeting ("remote e-voting"). The company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") as the Agency to The communication relating to remote e-voting along with a copy of the Notice convening the meeting has been dispatched to the members. The Notice of the meeting is available on the website of the company at www.maproindustries.com and on the website of CDSL at www.evotingindia.com

The remote e-voting facility shall commence on September 27, 2021 from 9.00 a.m. (IST) and end on September 29, 2021 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the spid date and tight. nevond the said date and time. A person, whose name appears in the register of Members/Beneficial owners as on the cut-off date i.e September 23, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as

vell as voting at the meeting. Any person who becomes member of the company after the dispatch of the Notice of the meeting and holding shares as of the cut-off date i.e. September 23, 2021, may obtain the User ID and password by sending request at support@purvashare.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the meeting which is available on Company's website. If the member is already registered with CDSL for e-voting the he can use his existing user ID and password for casting the vote through remote e-voting.

The facility for voting through polling paper shall be made available at the meeting and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to vote at the meeting through polling paper.

The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again.

In case of any queries/ grievances relating to voting by electronic means, the Members/Beneficial owners may contact at the following address:

Ms. Purva Shah - Director, PurvaSharegistryIndia Pvt Ltd, 9 Shiv Shakti Industrial Estate,J R BorichaMarg, Lower Parel (East),Mumbai- 400011, Phone No:022-23012518; e-mail: support@purvashare.com

By Order of the Board of Director Date: September 8, 2021

मुमेवाडी सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई

(नोंदणी क्र. बी. ओ. एम. / आर. एस. आर. / १०७६ : सन १९८०)



सभा **रविवार दि. २६.०९.२०२१** रोजी, **संध्याकाळी ५.००** वा. मातृछाया, खो. क्र. १, करीरोड (प), मुंबई-१३ या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष **श्री गोविंद कृ. पाटील** यांचे अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्स (VC) अदर ऑडीओ व्हिज्युअल्स मिन्स (OAVM) द्वारे आयोजीत केली आहे. सदरची सभा कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शासकीय नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने घ्यावयाची असल्याने प्र. सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती अपेक्षित नाहीँ.

सदर सभेस व्हीडीओ कॉन्फरन्स (VC) उपस्थित राहणे करीता सभासदांनी आपला ई-मेल पत्ता व संपंकासाठी आपला स्मार्ट भ्रमणध्वनी क्रमांक संस्था कार्यालयात दि. २४.०९.२०२१ पूर्वी सादर करावा जेणेकरूण अशा सभासदांनी संस्थेची प्रस्तावीत लिंक पाठविणे सोयीस्कर होईल. तरी सर्व सभासदांनी आपला व्हॉटसअप मोबाईल क्र. संस्थेच्या टेलीफोन नं. ०२२-२३०१४७७० वर कळवावा. व सदरच्या सभेत निर्णय घेण्यास सहकार्य करणे ही नम्र विनंती.

सभेपुढील विषय

१) सभेच्या अध्यक्षांची निवड करणे.

- २) दि. २१.०३.२०२१ रोजी झालेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन मंजर करणे.
- ३) दि. ३१.०३.२०२१ रोजी अखेरचे ताळेबंद पत्रक, नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करणे.
- ४) संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२०-२०२१ सालच्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
- ५) सन २०२०-२०२१ सालचा वैधानिक लेखापरिक्षकांचा अहवाल व अंतर्गत लेखापरिक्षकांचा अहवाल वाचून मंजूर करणे. ६) सन २०१९-२०२० सालच्या वैधानिक लेखापरिक्षकांच्या दोष दुरूस्ती अहवालास,
- मान्यता देणे. ७) सन २०२१-२०२२ सालाकरिता निबंधकांनी जाहीर केलेल्या पॅनलमधील पात्र
- वैधानिक लेखापरिक्षक व अंतर्गत लेखापरीक्षकांची नेमणूक करणे व मानधन ठरविणे. L) सन २०२१-२०२२ या वित्तीय वर्षाकरिता तयार केलेल्या जमा व खर्चाच्या अंदाज-पत्रकास मंजरी देणे.
- ९) सन २०२१-२०२२ सालाकरिता पदाधिकारी यांचे मानधन, मिटींग व प्रवासभते ठरविणे 9°) संस्थेच्या संचालक व त्यांचे कुटुबियांना, नातेवाईकांना दिलेले कर्ज व वसुली पत्रकाची
- ११) ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित सभासदांची अनुपस्थिती क्षमापीत

१२) मा. अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय.

संचालक मंडळाच्या संमत्तीने दि.०१.०१.२०२१ श्री. गोविंद कृ. पाटील ठिकाण : मुंबई

विशेष सूचना:- १) संस्थेचा ४१ वा वार्षिक अहवाल प्रती संस्था कार्यालयात उपलब्ध आहे. २) ज्या सभासदांनी आपला ई-मेल आयडी किंवा स्मार्ट (android) मोबाईल क्रमांक संस्थेत नोंद केली नसेल त्यांनी दि. २४.०९.२०२१ पूर्वी सादर करावी. ३) सभासदांनी नमूद वेळेच्या १० मिनिटे आधी लिंकवर जॉईन व्हावे. ४) ज्या सभासदांना काही सूचना करावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात दि. २४.०९.२०२१ पर्यंत कार्यालयात पाठविणे. ५) काही अनपेक्षीत परिस्थितीत उदा. तांत्रिक कारणामुळे सदर वार्षिक सर्व साधारण सभेचे कामकाज खंडित झाल्यास, तांत्रिक त्रुटीचे निवारण झाल्यानंतर त्याच लिंकवर कामकाज लगेचच पुढे सुरू केले जाईल. याची नोंद घ्यावी.

लीना कन्सल्टन्सी लिमिटेड

सीआयएन : L74140MH1983PLC031034

नोंदणीकृत कार्यालय : १२३, १ ला मजला फिरोज जीजी भॉय टॉवर्स, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१.. ई-मेल : <u>leenaconsultancy@yahoo.co.in</u> वेबसाइट : <u>www.leenaconsultancy.in</u>

३८ व्या एजीएमची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, लीना कन्सल्टन्सी लिमिटेडची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) निकार पुचना पुचना का जाह का, रामा अन्यराज्य तालाव्यम् ३८ वा पात्रक त्रवासारा ना (प्रवाद) दि. ३१.०३.२०११ रोजी संपर्तना वित्तीय वर्षाकरिताच्या संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल तरेच लेखापरीक्षकांचा अहवाल यांसमवेत पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी ुरुवार, दि. ३०.०९.२०२१ रोजी स. ११.०० वाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात आयोजित करण्यात येत आहे. ु ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंद्वलेले असतील अशा सभासदांना अन्य बार्बीबरोबरच, परोक्ष ई-मतदानाचे निर्देश, उपस्थिती पत्र व प्रतिनिधित्व फॉर्म यांसमवेत एजीएमची सूचना व सन २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे पाठवण्यात आला असून कोव्हिड १९ उट्रेकाच्या कारणास्तव एमसीए व सेवी परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत त्याच्या कागदोपत्री प्रती पाठवण्याची आवश्यकता रहवातल आहे. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.leenaconsultancy.in वरही उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम. २०१४ चे नियम २० तसेच भारतीय प्रतिभूती व वितिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता) वितियमन, २०१५ चे वितियमन ४४ (र) यांच्या अनुपालनांतर्गत सूचनेत विहित सर्व ठरावांवर एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणादूर एनएसडीएलद्वारे गुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेच्या माध्यमातून मत देण्यासाठी (परोक्ष ई-मतदान) सुविधा कंपनीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत[°] आहे.

परोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे आहे

service@satellitecorporate.com येथे लिहावे.

- परोक्ष ई-मतदान सोमवार, दि. २७.०९.२०२१ रोजी स. १०.०० वा. सुरू होईल व बुधवार, दि. २९.०९.२०२१ रोजी सायं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) संपेल. तत्पश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्यल मतदानाकरिता अकार्यरत
- सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात गुरुवार, दि. २३.०९.२०२१ रोजीनुसार कंपनीच्य प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंत पुढे त्याला ते बदलता येणार नाही
- एखाद्या व्यक्तीने सचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीची सभासद बनली . असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २३.०९.२०२१ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती कंपनीला <u>leenaconsultancy@yahoo.co.in</u> वा एनएसडीएल यांना येथे <u>evoting@nsdl.co.in</u> वा <u>service@satellitecorporate.com</u> येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल
- कंपनी एजीएममध्ये कागदोपत्री मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधाही उपलब्ध करून देत आहे. सभेमध्ये उपस्थित राहणाऱ्या सभासदांनी नोंद घ्यावी की मत देण्यास पात्र असलेले, परंतु परोक्ष ई-मतदानाद्वारे मतदान न केलेले सभासद एजीएममध्ये सूचनेसमवेत विहित सर्व विषयांवर मतपत्रिकेद्वारे मत देऊ शकतील. परीक्ष ई-मतदानाद्वारे आपले मत दिलेले सभासदही एजीएममध्ये उपस्थित राहु शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही.
- सभासद मतदानाकरिता केवळ एकच अर्थात परोक्ष ई-मतदानाद्वारे वा मतपत्रिकेद्वारे मतदानाचा पर्याय निवडू शकतात. सभासदानी दोन्ही पद्धतीने मत दिलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मत ग्राह्य धरले जाईल व मतपत्रिकेद्वारे दिलेले मत अवैध ठरेल.

-मतदानासंदर्भात काही प्रश्न असल्यास सभासदांनी <u>https://www.evoting.nsdl.com</u> च्या download section वर उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual वाचावे किंवा evoting@nsdl.co.in येथे ई-मेल लिहावा किंवा टोल फ्री क्र. १८००२२२९९९० वर संपर्क साधावा. न्या सभासदांनी अजूनही आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नसतील त्यांनी आमच्या आरटीए यांना

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स गुरुवार, दि. २३.०९.२०२१ ते गुरुवार, दि. ३०.०९.२०२१ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील. लीना कन्मल्टन्मी लिमिटेडकरिता

चंद शेखर छिम्प

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड) नोंदणीकृत कार्यालयः ५०५, चर्चगेट चेंबर्स, ५, न्यु मरीन लाईन्स, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र.

दूर.:२३६८२८५९, ई-मेल:equity@m.lakhamsi.com, <mark>वेबसाईट:www.specularmarketing.comसीआयएन:</mark>एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३४९९४ ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

- येथे सूचना देण्यात येत आहे की, एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड (पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड) (कंपनी) च्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स.११.३०वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत संबंधित परिपत्रकांचे वेळोवेळी प्रसिद्ध सर्वसाधारण परिपत्रके (एमसीए परिपत्रके) नुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.
- एजीएम सूचनेची विद्युत प्रत आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवाल नोंव दिनांक ३ सप्टेंबर, २०२१ रोजी ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत त्या सर्व सदस्यांना पाठविली आहे. कृपया नोंद असावी की, ३७व्या एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविण्यांची आवश्यकता एमसीए परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे. सदर सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.specularmarketing.com</u> वेबसाईटवर उपलब् सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे सदस्यांना ई-वोटिंग मतदानाची सुविधा दिली
- जाईल आणि याबाबतची सविस्तर प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत नमुद आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी २७ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल सदर कालावधी दरम्यान नोंद दिनांक २४ सप्टेंबर, २०२१ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना रिमोट ई-वोटिंगने किंव एजीएममध्ये ई-वोटिंगने त्यांचे मत देत येईल. कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी सदस्यांची मोजणी केली जाईल वास्तविक/विद्युत स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल कंपनी/त्यांचे संबंधित ठेवीदार सहभागीदारका
- नोंद नाहीत अशा सदस्यांना विनंती आहे की. त्यांनी त्यांचे ई-मेल लवकरात लवकर सदस्यादारे स्वाक्षरी केलेले पत्राची स्कॅन प्रत ज्यामध्ये त्यांचे नाव, संपुर्ण पत्ता, फोलिओ क्रमांक, धारण भागांची संख्या तसेच त्यांच्या पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत आणि त्यांच्या खालीलपैकी स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत अर्थात आधारकार्ड, वाहन चालन परवाना, मतदान ओळखपत्र, पारपत्र, उपयोगी देयके किंवा निवास पुरावा म्हणून अन्य इतर शासकीय दस्तावेज जे कंपनीकडे नोंदणीकत करून घ्यावे जेणेकरून त्यांना एजीएमची सचना प्रार् करता येईल याकरिता <u>www.specularmarketing.com</u> वर ई-मेल करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदारकडे ई-मेल अद्यायावत करावे. एजीएमची सचना ज्यामध्य रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएममध्ये ई-वोटिंगने मत देण्याबाबत भागधारकांना निर्देश समाविष्ट आहेत.
- कंपनीचे नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद ठेवण्यात येतील
- वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल दैनंदिन व्यवहारात त्यांच्या नोंद ई-मेलवर लागू कायद्यानुसार सदस्यांना पाठविली होती.

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेडकरि (पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड)

ठिकाणः मंबर्ड

दिनांकः ०७.०९.२०२१

संजीव मुलचंद सावल संचालव डीआयएन:०२०४५९६८

SYP GL BAL

SVP GLOBAL VENTURES LIMITED CIN: L17290MH1982PLC026358 Regd. Office: 97, Maker Tower "F" 9th, Floor, Cuffe Parade, Mumbai - 400 005.

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Members of SVP Global Ventures Limited ("the Company") is scheduled to be held on Thursday 30th September 2021 through Video Conference ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set forth in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 ('the act') and Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 08" April, 2020, 13" April, 2020, 5" May, 2020 and 13" January, 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May 2020 and

Email:contact@pittie.com. Contact No.: 011-4029 0011

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 issued by the Securities and Exchange Electronic copies of the Notice of the AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 have been sent to all the members on Wednesday 08th September 2021 whose email id are registered with the Company/Depository Participants(s) and will also be available on the Company's website at www.svglobal.co.in ,website of Stock Exchange i.e. BSE Limited i.e. www.bsejindia.com , National Stock Exchange of India Ltd. i.e. www.nsejindia.com and on the website of Central Depository Services of India Limited (CDSL) at www.evotingindia.com. The requirements of sending physical copy of the Notice of AGM and Annual Report to the members have been dispensed with vide MCA circular

Pursuant to section 91(1) of Companies Act,2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement), Regulations, 2015 (Listing Regulations) The Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from September 24,2021 to September 30,2021 (Both days inclusive) for the purpose of

The Company has fixed Thursday 23rd September, 2021 as the "Record date" for determining entitlement of members to final dividend for the financial year ended March 31, 2021 if approved at

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, The Company is providing e-voting facilities to its Members through Central Depository Services (India) Limited ("CDSL") in respect of the business to be transacted at the said AGM and the business may be transacted through voting by electronic means("remote e-voting").

In this regard, the Members are hereby further informed that

a) The e-voting period commences on, Saturday, 25th September, 2021 (09:00 AM IST) and ends on Wednesday, 29th September, 2021 (5:00 PM IST). Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. During this period shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Thursday, 23rd September, 2021, may cast

b) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday, 23rd September, 2021 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The detailed procedure nstruction for remote e-voting and e-voting at the AGM are contained in the Notice of the AGM. c) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after

sending of the Notice and holds shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com mentioning their demat account no/folio number, PAN, name and registered address. If he/she is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing user ID and password for casting the vote.

d) Members who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through

- VC/OAVM shall be eligible to vote through e-voting at the AGM. e) Process for those shareholders whose email addresses are not registered with the depositories for obtaining login credentials for e-voting for the resolutions proposed in this notice
- For physical shareholders Please provide necessary details like Folio No., Name of Shareholde scanned copy of the share certificate (front and back) ,PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) by email to Company/RTA email id. For Demat shareholders - Please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or NSDL -16 digit DPID+CUID).Name ,client master or copy of Consolidated Account Statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card)
- by email to Company/RTA email id. The Company/RTA shall co-ordinate with CDSL and provide the login credentials to the above mentioned shareholders. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM through VC/OAVM but shall not entitled to cast their vote again.

g) For any grievances pertaining to the E-voting facility, the members may visit the Frequently Asked Ousestions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to peds.evoting@cdslindia.com or call 1800225533 and contact Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafaital Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013.

Navita Sharma

By order of the Board of Directors For SVP Global Ventures Limited

Company Secretary

Date: September 08,2021 Place : Mumbai